

W श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

हेडऑफिस-वारणानगर, जिल्हा-कोल्हापूर.

जा.क्र.: एचओ/मुख्य कार्य. अधिकारी/प्लॉनिंग/1009/२०२४-२५.

दिनांक : ०५/०३/२०२४

परिपत्रक क्रं. : २५

शाखाधिकारी/विभाग प्रमुख,
सर्व शाखा/विभाग.

विषय : सब्हीस चार्जेसबाबत...

सध्या बँकेमार्फत खातेदार व ग्राहक यांना निरनिराळ्या कारणाकरीता कर्जे तसेच विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविल्या जात असून त्यापेटी बँक खातेदार व ग्राहक यांचेकडून चार्जेसची आकारणी करणेत येते सदरचे चार्जेस सुधारीत करणेस मंजूरी मिळालेली आहे.

त्याप्रमाणे बँके मार्फत पुरविणेत येणाऱ्या सेवा सुविधांकरीता आकारणेत येणारे सब्हीस चार्जेसचा तक्ता सोबत जोडलेला असून सदर सब्हीस चार्जेसचा तक्ता बँकेचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणेचा आहे. सदर परिपत्रकांनुसार शाखास्तरावर कामकाज करणेचे असून सदरबाबत दिरंगाई/निष्काळजीपणा आढळून आलेस होणाऱ्या आर्थिक नुकसानीस संबंधीत शाखाधिकारीच जबाबदार राहतील.

या परिपत्रकाची अंमलबजावणी दि. ०६/०३/२०२४ पासून करणेची असून यामध्ये कांही शंका आलेस आपले शाखेचे संलग्न चिफ मॅनेजर/असि.जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर अथवा जनरल मॅनेजर यांचेकडे संपर्क साधून त्यांचे सूचनेनुसार पुढील कार्यवाही करावी.



Mandal
मुख्य कार्यकारी अधिकारी

जा.क्र.

दि. :

◆ दाखला ◆

जा.क्र.:एचओ/मुख्य.कार्य.अधि./प्लॉनिंग / २०२४-२५ दिनांक: २१/०२/२०२५ अन्वये
सब्हीस चार्जेसबाबतचे परिपत्रक क्रं. पोहोचले.त्यासंबंधी क्लार्क/अधिकारी यांना सविस्तर सूचना देणेत आलेल्या असून त्यानुसार कार्यवाही करीत आहोत.

शाखाधिकारी

■ श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

सर्वांगीन चार्जेसची अंमलबजावणी दि.०६/०३/२०२७ पासून

खातील सर्व चार्जेसवर (दंड शुल्क- Penal Charges वगळून) १८.००% याप्रमाणे GST आकारणी करणेची आहे तसेच
ज्या खातेदारांचा GSTN नंबर आहे तो खातेस नोंद असणे आवश्यक आहे.

चार्जेसचे प्रकार		तपशील	जनरल खाते											
►प्रोसेस फी	⇒	<ul style="list-style-type: none"> ● नवीन सर्व प्रकारचे तारण व बिनतारण कर्जे. ● कॅश क्रेडीट- <ul style="list-style-type: none"> - कॅश क्रेडीट व वाढीचे कॅश क्रेडीट (नवीन) - कॅश क्रेडीट वार्षिक (रिव्ह्यु) - कॅश क्रेडीट दर ३ वर्षांनंतर (रिन्युअल) ● माल ताबेगहाण प्लेज कर्जे- <ul style="list-style-type: none"> - मालताबेगहाण कर्ज (नवीन) - मालताबेगहाण कर्ज (रिन्युअल) ● सोनेतारण ● फेर मंजूरी चार्जेस 	<ul style="list-style-type: none"> रु.०.५०% रु.०.५०% रु.०.०५% रु.०.१०% रु.०.३५% रु.०.०५% रु.०.२०% रु.०.२०% 											
►ठेवतारण व रु.२५,०००/-च्या आतील कोणत्याही कर्जास प्रोसेस फी आकारणेची नाही.														
►बँक सहभाग कर्ज योजना अंतर्गत प्रोसेस फी लिड बँक मंजूरी पत्रकाप्रमाणे आकारणेची आहे.														
►अकॉंट ओपनिंग	⇒	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>खात्याचे नाव</th> <th>-</th> <th>अकॉंट ओपनिंग रकम</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>चालु खाते</td> <td>-</td> <td>रु.२०००/-</td> </tr> <tr> <td>सेव्हींग खाते</td> <td>-</td> <td>रु.५००/-</td> </tr> <tr> <td>(एटीएम/चेक बुक सुविधा असलेले मिनिमम बैलेन्स सेव्हींग रु.१०००/- व करंट रु.२,०००/-) तसेच बैंकमार्फत काणत्याही प्रकारचे मिनिमम बैलेन्स चार्जेस आकारणी करणेत येत नाहीत.</td> <td></td> </tr> </tbody> </table>	खात्याचे नाव	-	अकॉंट ओपनिंग रकम	चालु खाते	-	रु.२०००/-	सेव्हींग खाते	-	रु.५००/-	(एटीएम/चेक बुक सुविधा असलेले मिनिमम बैलेन्स सेव्हींग रु.१०००/- व करंट रु.२,०००/-) तसेच बैंकमार्फत काणत्याही प्रकारचे मिनिमम बैलेन्स चार्जेस आकारणी करणेत येत नाहीत.		--
खात्याचे नाव	-	अकॉंट ओपनिंग रकम												
चालु खाते	-	रु.२०००/-												
सेव्हींग खाते	-	रु.५००/-												
(एटीएम/चेक बुक सुविधा असलेले मिनिमम बैलेन्स सेव्हींग रु.१०००/- व करंट रु.२,०००/-) तसेच बैंकमार्फत काणत्याही प्रकारचे मिनिमम बैलेन्स चार्जेस आकारणी करणेत येत नाहीत.														
►चेकबुक चार्जेस	⇒	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>खात्याचे नाव</th> <th>चेकबुक पाने संख्या</th> <th>प्रति चेककरीता</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>सर्व खात्यांकरीता</td> <td>प्रति १ चेक</td> <td>रु.३/-</td> </tr> <tr> <td>(विशेष सुचना : नवीन खाते उघडलेनंतर पहिले चेक बुक सर्व खातेदारांना फ्री)</td> <td></td> <td></td> </tr> </tbody> </table>	खात्याचे नाव	चेकबुक पाने संख्या	प्रति चेककरीता	सर्व खात्यांकरीता	प्रति १ चेक	रु.३/-	(विशेष सुचना : नवीन खाते उघडलेनंतर पहिले चेक बुक सर्व खातेदारांना फ्री)			प्रिंटिंग & स्टेशनरी (PL4000)		
खात्याचे नाव	चेकबुक पाने संख्या	प्रति चेककरीता												
सर्व खात्यांकरीता	प्रति १ चेक	रु.३/-												
(विशेष सुचना : नवीन खाते उघडलेनंतर पहिले चेक बुक सर्व खातेदारांना फ्री)														
►प्रति कर्ज मागणी अर्ज	⇒	रु.१००/-												
►सभासद फॉर्म फी	⇒	रु.१००/-	प्रेस फी-(GL2500)											
►चेक व ईसीएस रिटर्न चार्जेस	⇒	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>प्रति चेक रकम र्यादा</th> <th>इन वर्ड/आउट वर्ड विलअरेंग रिटर्न करीता चार्जेस</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>रु.५०,०००/- पर्यंत</td> <td>रु.१५०/-</td> </tr> <tr> <td>रु.५०,००० ते रु.१,०० लक्ष पर्यंत</td> <td>रु.३००/-</td> </tr> <tr> <td>रु.१,०० लक्ष ते रु.५,०० लक्षपर्यंत</td> <td>रु.६००/-</td> </tr> <tr> <td>रु.५,०० लक्षच्वर</td> <td>रु.१५००/-</td> </tr> </tbody> </table>	प्रति चेक रकम र्यादा	इन वर्ड/आउट वर्ड विलअरेंग रिटर्न करीता चार्जेस	रु.५०,०००/- पर्यंत	रु.१५०/-	रु.५०,००० ते रु.१,०० लक्ष पर्यंत	रु.३००/-	रु.१,०० लक्ष ते रु.५,०० लक्षपर्यंत	रु.६००/-	रु.५,०० लक्षच्वर	रु.१५००/-		
प्रति चेक रकम र्यादा	इन वर्ड/आउट वर्ड विलअरेंग रिटर्न करीता चार्जेस													
रु.५०,०००/- पर्यंत	रु.१५०/-													
रु.५०,००० ते रु.१,०० लक्ष पर्यंत	रु.३००/-													
रु.१,०० लक्ष ते रु.५,०० लक्षपर्यंत	रु.६००/-													
रु.५,०० लक्षच्वर	रु.१५००/-													
► डुप्लीकेट पासबुक/स्टेटमेंट वर्षाचे नोंदीकरीता रु.२५/-	⇒													
►स्टॉप पेमेंट चार्जेस	⇒	○ प्रति एक इन्स्ट्रक्शनसाठी रु.५०/-												
►एटीएम चार्जेस	⇒	<ul style="list-style-type: none"> ○ एटीएम सेव्हींस चार्जेस रु.३५/- (सहामाही एक रकमी) (सप्टेंबर व मार्च) ○ महिन्यातील एटीएमवरील पहिली ५ ट्रान्झेक्शन्स पूर्ण क्रित तदनंतर होणाऱ्या प्रति ट्रान्झेक्शनकरीता रु. २०/- ○ पिं नंबर विसरलेले दुसऱ्या पिनकरीता रु. १००/- ○ डुप्लीकेट एटीएम कार्ड रु. २००/- 	सर्वांगीन चार्जेस (PL9200)											
►अकॉंट क्लोज	⇒	१ वर्षांच्या आत अकॉंट क्लोज करत असेल तर रु.५०/- (मयत वारस करीता अकॉंट क्लोज चार्जेस निरंक असतील)												
►तारण बोजा कमी करणे दाखला	⇒	रु.१००/-												
►सही तपासणी दाखला	⇒	रु.५०/-												
►नो डचुज चार्जेस	⇒	रु.३०/-												
►व्यावसायीक काणणांकरीता गोपनीय असवाल	⇒	रु.५००/-												
► लॉकर रेट	⇒	लहान साईंज - रु.५००/-, मध्यम साईंज - रु.७५०/-, बिंग साईंज (२१ खणाचे युनिट) - रु.१५००/-, लार्ज साईंज (१० खणाचे युनिट) - रु.२५००/-	लॉकर रेट खाती (PL7750)											
RTGS	⇒	<ul style="list-style-type: none"> ► रु. २ ते ५.०० लक्ष पर्यंतचे रकमेकरीता रु. २५/- (प्रति एक व्यवहारकरीता) ► रु. ५.०० लक्ष व त्याहुन जास्त रकमेकरीता रु. ५०/- (प्रति एक व्यवहारकरीता) 												
NEFT	⇒	<ul style="list-style-type: none"> ► रु. १०,०००/- पर्यंतचे रकमेकरीता रु. २.५०/- (प्रति एक व्यवहारकरीता) ► रु. १०,००१ ते रु.१,००,०००/- पर्यंत रु. ५.००/- (प्रति एक व्यवहारकरीता) ► रु. १,००,००१/- ते रु.२,००,०००/- रु. १५.००/- (प्रति एक व्यवहारकरीता) ► रु. २,००,००१/-चे वरील रकमेकरीता रु. २५.००/- (प्रति एक व्यवहारकरीता) ► RTGS/ NEFT सुविधा कर्ज खातेदाराकरीता विनाम्रल्य राहील. 	Auto कमिशन खाते (PL8200)											
►झाफ्ट कमिशन	⇒	पहिल्या रु.१०,०००/- पर्यंत रु.२५/- व पुढील प्रत्येकी हजारी रु.१/-												
►झाफ्ट कॅसल/रिव्ह्युलेशन	⇒	रु.१००/-												
►सॉलहस्ती सर्टिफिकेट	⇒	रु. २०००/- प्रति सर्टिफिकेट												
►बँक मंटी/एलसी	⇒	१००% ठेव असलेले १.००% वार्षिक कमिशन व इतर तारण असलेले मंजूरीपत्रकाप्रमाणे												
►प्रिक्लोजर चार्जेस	⇒	<ul style="list-style-type: none"> ● सर्व प्रकारचे तारण/बिनतारण कर्ज (येणेबाकी रकमेवर) ● मंजूर कॅश क्रेडीट लिमीट रकमेवर ● सोनेतारण १ महिन्यात आत बंद होत असेल तर (येणेबाकी रकमेवर) (होसिंग व लेझिंकलाला कांकरीता प्री-स्लोज चार्जेस लागू नाहीत.) 	एक रकमी २% प्रमाणे											
►CERSAI रजिस्ट्रेशन	⇒	ज्या खातायाना सरेसाई ने चार्जेस लावली आहेत त्यांनाच रु.१००/-												
►सिबील रिपोर्ट	⇒	वैयक्तिक-रु.१६९/-, कमर्शिअल-रु.१८५०/-												
►दंड शुल्क (Penal Charges)	⇒	थकबाकी रकमेवर द.सा.द.शे.२% दराने दंड शुल्क(Penal Charges) आकारणेत येईल.	Auto Penal Charges (PL011127)											

(२)

➤विशेष सुचना : सर्व प्रोसेस-फी २५% नांन रिफंडेबल आहे. प्रोसेस फी+GST शाखेच्या पेयेबल खातेस घेतलेनंतर सदर कर्ज मंजूर झालेस संबंधीत प्रोसेस फी खातेदाराचे करंट/सेविंग खातेस वर्ग करून जी.एस.टी.आऊट वर्ड मधून प्रोसेस फी (PL9700) खातेस जमा घेणेचे आहे.

madel
मुख्य कार्यकारी अधिकारी

